

Hilton Metal Forging Ltd. Technique

GOVT. RECOGNIZED EXPORT HOUSE

CIN: L-28900 MN 2005 PLC 154986

CORPORATE OFFICE:
204. TANISHKA COMMERCIAL BUILDING,
AKURLI ROAD, KANDIVALI (EAST)
MUMBAI – 400101



REGISTERED OFFICE: B-510, WESTERN EDGE-II, N.R. WESTERN EXPRESS HIGHWAY, MAGATHANE, BORIVALI EAST, MUMBAI-400066

Date: 6th September, 2024

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai – 400 001

Scrip Code: 532847

National Stock Exchange of India Limited

5th Floor, Exchange Plaza,

Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai-400051 Symbol: HILTON

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement -Notice of 19th Annual General Meeting, Remote e-voting and Book Closure

In compliance with Regulations 30 and 47 read with Schedule II of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of newspaper advertisement published in Financial Express (English Edition) and in Pratahkal (Marathi Edition) on 6th September, 2024 informing about completion of dispatch of Notice of the 19th Annual General Meeting along with the Annual Report for the financial year 2023-24 and information regarding Remote e-voting and Book Closure.

Kindly take the same on record.

Thanking You,

Yours sincerely,

For HILTON METAL FORGING LIMITED

YUVRAJ MALHOTRA CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR DIN: 00225156

Encl: As above

TEL.: 91 - 22- 4042 6565 E-MAIL: info@hiltonmetal.com VISIT US AT: www.hiltonmetal.com

FINANCIAL EXPRESS

Place: Mumbai

FRIDAY, SEPTEMBER 6, 2024

Aadi Industries Limited

CIN: L25203MH1994PLC206053 Read, Off.: 421, 4th Floor, Kailash Plaza Building, Vallabhbuag Lane, Ghatkopar (East) Mumbai - 400077. Tel.: +91 9869441118

Website: www.aadiindustries.co, E-mail: aadi.industries@hotmail.com

NOTICE

Notice is hereby given that the Company is conducting its 30^{th} Annual General Meeting ('AGM') on Monday, September 30, 2024 at 12:00 noon (IST) in their registered office situated at 421. 4th Floor, Kailash Plaza Building, Vallabhbuag Lane, Ghatkopar (East) Mumbai – 400077 in accordance with the provisions of the Companies act, other regulations and other applicable laws.

The AGM of the Members of the Company is scheduled to be held at 12:00 noon (IST) on Monday, September 30, 2024, physically at the registered office of the Company situated at 421, 4th Floor, Kailash Plaza Building, Vallabhbuag Lane, Ghatkopar (East) Mumbai - 400077 to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The e-copy of the Notice of the AGM and other Statutory Reports will be available on the website of the Company at www.aadiindustries.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl com. Additionally, the Notice of AGM will also be available on the website of the stock exchange on which the securities of the Company are listed i.e. at www.

Members attending the Meeting physically shall be counted for the purpose of the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the AGM will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agents ('Registrar') Depository Participants ('DPs').

As per the SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM will be sent to any Member. Members who have not yet registered their email addresses are requested to get their email address registered with the Company's RTA (Link Intime India Private Limited) by sending an email to rnt.helpdesk@linkintime co.in, to receive the Notice of the AGM electronically.

AGM notice, casting votes & participating in the AGM through electronic means. The User Id and Password for remote e-voting and attending the AGM shall be sent to members on their registered email IDs by NSDL The Company is pleased to provide a remote e-voting facility of NSDL and ballot

Please note that the registered email IDs will only be considered for receiving the

facility at the AGM to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the remote e-voting facility to its members before the Meeting. Detailed procedure for remote e-voting before the AGM will be provided in the Notice.

For Aadi Industries Limited Rushabh Shah Managing Director (DIN: 01944390) Date: September 05, 2024

FIRST CAPITAL INDIA LIMITED

Regd. Office: 11th Floor, Narain Manzil. 23, Barakhamba Road, New Delhi - 110001 Phone No. 011-43621200 CIN: U74899DL1994PLC057651 E-mail id: nghai@dalmiaholdings.com NOTICE

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday. September 30, 2024 at 3,00 P.M. IST through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and Securities and Exchange Board of India (Listing obligation and disclosure requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued thereunder, to transact the Ordinary Business as set out in the Notice convening the said Meeting

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of AGM and Annual Report for Financial Year ended March 31, 2024 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The Company is pleased to provide its Members the facility to cast their vote by electronic means on all resolutions set forth in the Notice. The details relating to e-voting are as under:

- 1. The Ordinary Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means.
- The remote e-voting shall commence on Friday, September 27, 2024 at 9:00 a.m. The remote e-voting shall end on Sunday, September 29, 2024 at 5:00 p.m.
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is September 23, 2024.
- Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of Notice of AGM and holding Shares as of the cut-off date, i.e September 23, 2024 may obtain login ID and password by sending a request at evoting@nsdl.com
- Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by NSDI after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution has been casted by a member, he shall not be allowed to change it subsequently; b the facility for e-voting shall be made available at the AGM; c) a member who has casted his vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM bu shall not be entitled to cast his vote again; d) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail both the facilities of voting, i.e., either through remote e-voting or e-voting at the AGM. The Notice of AGM is available on the NSDL's website https:/ www.evoting.nsdl.com.
- In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) fo Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or send a request at evoting@nsdl.com or cal at 022-48867000 who will also address the grievance connected with the voting

The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from 23.09.2024 to 30.09.2024 (both days inclusive) at the time of 30" Annua General Meeting to be held as per schedule mentioned herein above.

For First Capital India Limited

New Delhi September 05, 2024 Naresh Kumar Ghai Director

SUDARSHAN PHARMA INDUSTRIES LIMITED Regd. Office: 301, Aura Biplex, Above Kalyan Jewellers, S. V. Road.

Borivali (West), Mumbai, Maharashtra 400092 India Website: www.sudarshanpharma.com | E-mail: compliance@sudarshanpharma.com Board line: +91 22 42221111/ 42221116 (100 lines) CIN: L51496MH2008PLC184997

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of the members of Sudarshan Pharma Industries Limited will be held on Monday, 30th September, 2024, a 5.00 p.m. through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of EGM.

In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and the Rule: made thereunder, read with General Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 31s December, 2020, 8th December, 2021, 5th May, 2022 and 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (collectively referred to as 'MCA Circulars') and also vide Circulars dated 12th May, 2020, 15th January, 2021, 13th May, 2022, and 5th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred to as "SEBI Circulars') along with any other applicable circulars issued by MCA and / or SEBI in this regards the Company has sent the Notice of the EGM for the Financial Year 2023-24 on 5th September, 2024, through electronic mode only, to those members whose e-mail addresses are registered with the Company / Registrars and Transfer Agent ('RTA'), Kfin Technologies Limited/ Depositories

As per provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Managemen and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Secretarial Standards-2 issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, the Company is providing to its Members, the facility of remote e-voting before the EGM and during the EGM in respect of the businesses to be transacted at the EGM and for this purpose, the Company has appointed the National Securities Depository Limited ("NSDL") to facilitate voting through electronic means. The e-copy of the Notice of the EGM is also available on the website of the Company on www.sudarshanpharma.com and on the websites of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com and the Stock Exchange i.e. BSE Limited at

The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as of the cut-off data i.e. Monday, 23th September, 2024. The remote e-voting period commences on Friday, 27th September, 2024 at 9.00 a.m. IST and ends on Sunday, 29th September, 2024 at 5,00 p.m. IST. Thereafter, the remote e-voting module shall be disabled for voting by NSDSL.

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company

after the dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. Monday. 23rd September, 2024, may follow the steps mentioned in the notes to Notice. The members who have already cast their votes by remote e-voting prior to the EGM will have the right to participate at the EGM but shall not be entitled to cast their votes again on such resolution(s) for which the Member has already cast the vote through remote e-voting prior to the EGM. The facility for e-voting is also available during the EGM and the members attending the EGM through VC / OAVM facility, who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their voting right during the EGM through e-voting. Notes:

Place: Mumbai

Date: 5th September, 2024

The Company has dispatched Notice of EGM electronically to the members as on cut-off date i.e. 30th August, 2024 on available e-mail ids, for shareholders not in register of members as on cut-off date or e-mail id not provided prior to cut-off date may write at compliance spil@gmail.com with respective email id, mentioning DP ID and client ID and the electronic copy of Extra Ordinary report will be provided in routine process. The Extra Ordinary report will be available on website of the Company and on the website of stock exchange.

For details pertaining to remote e-voting, please refer to the Notice of the EGM. In case of any

queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdi.co.in on all working days during business hours. Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical

issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL Helpdesk details Login type

Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000
Individual Shareholders holding	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at
securities in demat mode with	helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no.
CDSL	1800 22 55 33

working days from the conclusion of the EGM. The results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the website of the Company www.sudarshanpharma.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com/immediately after the result is declared by the Chairman or any other person authorized by the Chairman and the same shall be communicated to BSE. where the shares of the Company are listed.

> For Sudarshan Pharma Industries Limited Hemal Mehta

> > Chairman & Managing Director

Place: Mumbai

Date: 05th September, 2024

Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the

TRESCON

Place: Mumbai

The Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for the FY 2023-24 on Thursday, September 05, 2024, electronically to shareholders whose email addresses are registered with the Registrar & Share Transfer Agent / Depositories Participants as on cut-off date i.e. Friday, August 30,2024 in compliance with circulars / guidelines issued by the Ministry of Corporate Affairs and Securities

TRESCON LIMITED

CIN: L70100MH1995PLC322341

Registered Office: 301, Third Floor, Skyline Wealth Space, Nathani Road, Vidyavihar (West),

Mumbai - 400 086 Email: cs@trescon.com | Website: www.trescon.com | Tel: 022-46165611

NOTICE OF 29th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of Trescon Limited ("the

Company") will be held on Saturday, September 28, 2024 at 4:00 p.m. (IST) through Video

The Notice of the AGM and Annual Report for the FY 2023-24 are available on Company's website at http://www.trescon.com and website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards on General Meeting issued by the Institute of Company Secretaries of India shareholders will be provided with the facility to cast their votes on all the resolutions set forth in the Notice of the AGM using e-voting platform provided by CDSL. The remote voting period will commence on Wednesday, September 25, 2024 (9:00 a.m. IST) and

will end on **Friday, September 27, 2024 (5:00 p.m. IST).** During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Saturday, September 21, 2024, may cast their vote by remote e-voting. The remote e-voting module will be disabled by CDSL for voting thereafter. The facility for voting through electronic means shall also be provided at the AGM. Those shareholders

who are present at the AGM through VC / OAVM facility and have not already cast their vote on the resolutions by way of remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Shareholders who have already cast their vote by remote evoting prior to the AGM may attend the AGM through VC / OAVM facility but shall not be entitled to vote again or change their vote at the AGM. The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM and the e-voting is provided in the notice convening the AGM. The voting rights of the shareholders shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity

share capital of the company as on **Saturday, September 21, 2024** being the cut-off date for this purpose. Shareholders who are holding shares in physical form or who have not registered their email address and any person who acquires equity shares of the company and becomes a shareholder after dispatch of the AGM notice and holding shares as of the cut-off date, are requested to refer the notice of the AGM for the process to be followed for obtaining the login Id and password for casting the vote through remote e-voting Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations & Disclosure

Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Monday, September 23, 2024 to Saturday, September 28, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

For Trescon Limited Mandar Chavan

Date: September 06, 2024 **Company Secretary**

ABHISHEK CORPORATION LIMITED CIN: L51491PN1993PLC073706 -

Regd. Office: Gat No. 148, Tamgaon, Kolhapur - Hupari Road, Tal. Karveer. Dist. Kolhapur - 416 234. E-mail ID: investor@abhishekcorporation.com

website: www.abhishekcorporation.com , Tel. No.: 0231 - 2676191.

NOTICE TO SHAREHOLDERS NOTICE OF THE 31" ANNUAL GENERAL MEETING

OF ABHISHEK CORPORATION LIMITED Notice is hereby given that the 31" Annual General Meeting ('AGM') of the

members of Abhishek Corporation Limited ('Company') will be held on 30" September, 2024 through Video conferencing ('VC') / other audio visual means ('OAVM') in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('Act') and Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') issued in this regard, without physical presence of the members at a common venue, to transact the business as set out in the Notice of the 31" AGM dated 03" September, 2024. In accordance with the applicable MCA and SEBI circulars, the Notice of the 31" AGM along with Annual Report for the financial year ended 31" March, 2024 will be sent through electronic mode only to those members, whose email addresses are registered with the Company / Registrar and Transfer Agent ('RTA') / Depository Participants. The requirement of sending hard

of India Limited's website viz. www.nseindia.com The Members can join and participate in the 31" AGM through Video conferencing ('VC') / other audio visual means ('OAVM') only. The detailed instructions for joining the 31st AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through e-voting system during the 31" AGM

copy of the Annual Report has been dispensed with vide said MCA and SEBI

circulars. The Notice of the 31" AGM along with Annual Report will also be

available on the Company's website viz. www.abhishekcorporation.com

BSE Limited's website viz. www.bseindia.com , National Stock Exchange

are provided in the Notice of the 31st AGM In order to register / update their email address, the members holding shares in demat form are requested to register the same with their respective Depository Participant(s) and members holding shares in physical form are requested to furnish the same to the Company's RTA i.e. Link Intime India Private Limited. The detailed procedure for registration / updation of email address is provided in the Notice of the 31" AGM.

The members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the business as set forth in the Notice of the 31" AGM through the electronic voting system. The manner of remote e-voting and Evoting during the AGM is provided in the Notice of the 31" AGM.

Any queries / grievances pertaining to e-voting process can be addressed to the Company Secretary & Compliance Officer of the Company at the contact details given above. For Abhishek Corporation Limited

Company Secretary &

Place: Kolhapur. Date: 5" September, 2024.

Compliance Officer

BALGOPAL COMMERCIAL LIMITED CIN: L51109MH1982PLC368610 ADDRESS: Flat No. B-002, Dreamax Vega, Upadhyay Compound, Pump House, Jijamata Road, Andheri (East), Mumbai-400093 Website: www.bcommercial.org/ Email ID: info@bcommercial.org

Contact: 9324922533 NOTICE OF THE 42ND ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting ("AGM") of M/s. Balgopal Commercial Limited('the Company") for the Financial Year 2023-24 is scheduled to be held on Saturday, 28th September, 2024 at 2 p.m. at the Registered Office of the Company at Flat No. B-002, Dreamax Vega, Upadhyay Compound, Pump House, Jijamata Road, Andheri (East), Mumbai-400093 to transact the businesses as set out in the Notice convening the AGM ("the Notice").

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of Listing Regulations and Secretarial Standards on General Meetings (including statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the Company is providing to its members, the facility of remote e-voting (provided by CDSL) in respect of the businesses to be transacted at the AGM. The remote e-voting will commence on Wednesday, 25th September, 2024 at 9.00 a.m. and end on Friday, 27th September, 2024 at 5.00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. During this period, the members of the Company holding shares as on the cut-off date (record date), i.e., 21st September, 2024 may cast their vote electronically. Details of the process and manner of remote e-voting are furnished in the said Notice.

As per the latest Circulars issued by SEBI, Physical Copy of the Annual Report for the 42nd AGM inter-alia is not required to be sent; therefore notice along with Annual Report is being sent only through electronic mode to those Members as on 30th August, 2024, whose email addresses are registered with the Company / Depositories. Members whosee E-mail id is not registered / updated can register / update their e-mail address. The Notice of 42nd AGM and Annual Report are also available on the Company's website at www.bcommercial.org, website of the BSE Limited at www.bseindia.comand on the website of Central Depository Securities Limited ("CDSL") at www.evotingindia.com. Any person, who acquires shares of the Company and become member of the

Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e., 21st September, 2024may approach the Company for issuance of the User Id and Password for exercising their right to vote by electronic means. A person who ceases to be a Member of the Company as on the cut-off date and is in receipt of this notice, shall treat the same for information purpose only. The Company is also offering the facility for voting by way of polling papers at the AGM for the Members attending the meeting, who have not casted their vote through remote e-voting. However, Members who have already casted their votes by remote e-voting prior to the AGM, may attend the AGM but shall not be entitled to vote again. If a Member cast votes by both modes i.e., remote e-voting and polling papers at the AGM, then voting done through remote e-voting shall prevail and vote cast through polling paper shall be treated as invalid. Mr. Nitesh Chaudhary(Membership No. F10010 CP No. 16275), Practicing Company Secretary has been appointed as the scrutinizer to scrutinize the remote e-voting and voting by ballot in a fair and transparent manner. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Regulation 42 of Listing

Regulations, the Register of Members of the Company will remain closed from 22nd September, 2024 to 28th September, 2024(both days inclusive) for the purpose of AGM for the Financial Year 2023-24. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for

Shareholders and e-voting user manual for Shareholders available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact CDSL at their toll free number 1800 2255 33. For Balgopal Commercial Limited

> Vijav Laltaprasad Yadav (DIN: 02904370) Date: 05.09.2024 Manading Director X Prepariting

PUBLIC NOTICE NOTICE OF 40° ANNUAL GENERAL MEETING. BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 40"Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Monday, September 30, 2024 at 11:00 a.m. at the registered office of the Company situated at Virai Impex House 47, P. D'Mello Road, Mumbai-400009, to transact the business mentioned in the notice convening the said AGM Members are informed that (a) the Company has completed the dispatch of the Notice of the AGM and Annual Reports containing, inter alia; the Audited Accounts for the financial year ended March 31, 2024 and the Reports of Auditors and Directors thereon by September 06, 2024 through permitted modes. (b) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website http://kavicommercial.com

> By Order of the Board of Directors of Kavi Commercial Company Limited

Prakash R Didwania Managing Director Place: Mumbai Dated: September 06, 2024 DIN: 00225978

South East Central Railway E-TENDER NOTICE

Srl. No. (1) E-Tender No. DRM-ENGG-BSP-T- 87-2024-25, Date 29.08.2024

Work: Execution of Horticulture Zonal works with maintenance of Eco-park under the jurisdiction of SSE(Works)/ Horticulture/Bilaspur for the period ending 30-06-2025. Tender value (In Rs.): 81,77,551.77 EMD (In Rs.): 1,63,600.00 Completion Period: 12 Months Start date of Submission of Tender: From 09.09.2024 Last date of Submission of Tender: Upto 11.00 hrs. on 23.09.2024. The complete information of above e-Tender notice is available over website: https://www.ireps.gov.in Bids other than e-bids shall not be accepted against above Tenders.

S.E.C.Railway/BSP CPR/10/AM/219 F South East Central Railway 🗶 @secrail

Divl. Railway Manager (Engg.) /BSP

CLASSIFIEDS PROPERTY

LAND FOR SALE

Available for sale 4

acres NA plot on main Khopoli Pali Road Jambhulpada, Ideal for housing/shopping/ hotels/bungalows etc. Contact Owner on 9819190513

0070922406-1

OTHER CLASSIFIEDS

CHANGE OF NAME

I ZAHRA ABEEZAR

FAIZULLABHOY D/O ABEEZAR EBRAHIM FAIZULLABHOY W/O ALI KHALID VOHRA R/O Flat-No.2 Jaiji Mansion-41 Merewether Road Colaba Council Hall Mumbai Maharashtra 400039 changed my name to ZAHRA ALI VOHRA.

0040747605-1

"IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of

advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."

L=HILTON

Occidence | Corporate Office: ICICI HFC Tower, Andheri - Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400059, India |
Branch Office: 1st floor, Office no. PO2/147, Harmony Plaza, Opp. SBI, Boisar, Dist-Palghar - 401501.

Sale Notice for Sale of Immovable Assets through Private Treaty under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security terestAct, 2002 read with Rule 8(8) r/w Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ICICI Home Finance Company Limited (ICICI HFC) conducted several e-Auctions for the sale of the mortgaged property mentioned below, however, all such e Auctions failed. Now, an interested buyer has approached ICICI HFC with an offer to purchase the said property for an amount of Rs.1,000,000/- Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guaranter(s) that the below-described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorized Officer of ICICI Home Finance Company Ltd., will be sold on "As is where is" "As is what is"; and "Whatever there is", by way of Private Treaty as per the brief particulars given hereunder,

ir.	Name of Borrower(s) /	Details of the Secured	Amount	Reserve Price	Date and			SARFAESI
o.	Co Borrowers/ Guarantors/Legal Heirs. Loan Account No.	asset(s) with known encumbrances, if any	Outstanding	Earnest Money Deposit	Time of Property Inspection	2002/2004/2014	Before Auction Date	Stage
A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(H)	(1)	(J)
1	Kadu (Borrower) Amisha	Shop No. A-02, Ground Floor, Bldg. No. 2, Type A, Survey No. gut No. 74, Hissa No. 1, Earth	1575319.18/- (As on 3rd	Rs. 1,000,000/-	17th Sept, '24	24th Sept, 24 2PM - 3PM	23rd Sept.'24	Physical Possession
	ayant Kadu (Co-Borrowers) Residency, Tembhode Road, Village Temb HBHO00001324755 Palghar West, Thane, Maharashtra - 401	Palghar West, Thane, Maharashtra - 401404		Rs. 100,000/-	11AM - 3PM			
		ted on website (URL Link-eauctions samil.in) o eposit (EMD) RTGS/Demand Draft (DD) (Refer						
en	tioned on top of the article on	or before 23rd Sept, '24 before 04:00 PM. The F	rospective Bidd	ier(s) must also s	ubmita sign	ed copy o	the Regist	ration Form 8

before 05.00 PM. Earnest Money Deposit Demand Draft (DD) should be from a Nationalized/Scheduled Bank in favor of "ICICI Home Finance Company Ltd. -The general public is requested to submit their bids higher than the amount being offered by the interested buyer mentioned above. It is hereby informed that in case no bids higher than the amount being offered by the aforementioned interested buyer is received by ICICI HFC, the mortgaged property shall be sold to the said interested buyer as per Rule 8(8) r/w Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. or any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the sale or submission of bids, kindly contact ICICI Home Finance Company

he Authorized Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed terms and conditions of the sale, please

Date: 06.09.2024 | Place: MUMBAI Authorised Officer, ICICI Home Finance Company Limited | CIN: U65922MH1999PLC120106

SMFG India Home Finance Co. Ltd. SMFG (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) Corporate Off.: 503 & 504, 5th Floor, G-Block, Insigne BKC, BKC Main Road, Bandra Kurta Complex, Bandra (E), Mumbei - 400051.

Regd. Off.: Megh Towers, 3rd Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road Maduravoyal, Chennal - 600 095 SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-AUCTION SALE NOTICE OF 15 DAYS FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002 READ WITH PROVISION TO RULE 9 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002.

Notice is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below isted immovable properties ("Secured Assets") mortgaged / charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorised Officer of SMFG India Home Finance Co. Ltd. (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) (hereinafter referred to as SMHFC) ("Secured Creditor"), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereon till date of realization, due to SMHFC Secured Creditor from he Borrower(s) and Guarantor(s) mentioned herein below.

SI. No.	Borrower(s) / Guarantor(s) LAN	Description of the	Earnest Money Deposit :	Time of	EMD Submission
,	606307210575390 (1) Ramakant Sharma	Flat No. 202, Adm 389 Sq. Feet, Carpet Area On 02 rd Floor, in The Building No. 55 of "Samruddhi Evergreens" And Society Known As "Samruddhi Evergreens Poddar Building	Hs. 13,30,000/-	25.09.2024 at 11.00 AM to	24.09.2024
	Sharma	No. 55 To 60 And 70 To 72 CHSL*, Constructed On Survey No. S. No 4/2 And Survey No. 5, 7, 8, 10 At Village Sape, Badlapur (E), Dist, Thans - 421503.	decided the second second		

he following link website address (https://disposalhub.com and https://www.grihashakti.com/pdf/E-Auction.pdf) The Intending Bidders can also contact Sunil More on his Mob. No. 7738220952, E-mail : sunil,more@grihashakti.com and Mr. Niloy Dey, on his Mob. 9920697801, E-mail: Niloy.Dey@grihashakti.com

Place: Thane, Maharashtra Authorized Officer, SMFG INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd. Date: 04.09.2024

INDORE MUNICIPAL CORPORATION, INDORE
Narayan Singh Saput Marg, Shivaji Market, Indore 452007 (email- eestpindore@gmail.com)

NIT No. 33/EE/WWD/ Date: NOTICE INVITING TENDERS 24-25/E-TENDER 04.09.2024

Online Premium rate basis tender on behalf of Commissioner, Indore Municipal Corporation for the following works are invited by the eligible agencies registered with the Government of Madhya Pradesh from public procurement portal www.mptenders.gov.in 1. Lease Period 1. Cost of Online SI Tender Tender Form Name of Work No. 2. E.M.D

Development of Bilawali lake, Khandwa Road,

Indore on Bublic Private Partnership (DDD) model

i	2024_ UAD_ 367832_1	for Operation of water sports activarea including Paddle boating, Sa Water Craft Vehicle (Jetski/PWC), Fountain, Boat House, Lake Side ecofriendly structures and other of for public space development activities.	vities in defined ailing, Kayaking, Musical Show & Restaurant with utdoor activities	ties in defined (including ling, Kayaking, development period) + ₹ tdooractivities Extendable		
Key D	ates:-				4.1	
S.No	Descrip	tion	Date & Time			
1.	Start dat	e for Purchase of Tender (Online)	04.09.2024 from 05:30 pm			
2	Lactidate	ofor Durchase of Tender (Online)	03.10.2024+iii	05:30 pm		

S.No.	Description	Date & Time
1.	Start date for Purchase of Tender (Online)	04.09.2024 from 05:30 pm
2.	Last date for Purchase of Tender (Online)	03.10.2024 till 05:30 pm
3.	Last date for Submission of Tender (Online)	03.10.2024 till 05:30 pm
4.	Technical Bid Opening (Online)	04.10.2024 after 05:30 pm
5.	Pre Bid Meeting	17.09.2024, 03:00 PM at Office of Executive Engineer, Drainage Department, IMC, Indore

Tender Document and other details shall be available on website- https://www.mptenders.gov.in

Amendment to NIT, if any would be published on website only. The EMD shall be deposited online throught portal via Debit Card/ Credit Card/ Net Banking or System Generated challan.

(4) In case any of the dates specified above is government holiday, day after the same shall be considered. **Executive Engineer** (Sewerage Project)

Indore Municipal Corporation



CHIPLUN MUNICIPAL COUNCIL, CHIPLUN

e-Tender Notice No. 71 For 2024-25

for the work of Chiplun Water Supply Scheme at Tal.-Chiplun, Dist.- Ratnagiri in the State of Maharashtra valued at Rs. 124,35,00,149.00. Please visit web site www.mahatenders.gov.in for detailed information.

Sd/-Chief Officer, **Chiplun Municipal Council**

CLARE ROAD BRANCH (31640) :- 32/36, Clare Road, Byculla West, Mumbai. Phone: 022-2308364. Email: ubin0531642@unionbankolindia.bank **DEMAND NOTICE**

Ref:31640/CM/101/2024

Mr. Shah Sameer Farooque, Flat No. 1001, A Wing, 10" Floor, Type A-1, Orchid at Jangid Enclave Baverly Park, Kanakiya Road Mira Road East, District Thane - 401107, Also at : Flat No. 302. B Wing, Asmita Pearl, Near N H High School, Mira Road, East District Thane - 401107.

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 You the addressee No. 1 herein have availed the following credit facilities from our Clare Road

Branch and failed to pay the dues/instalment/ interest / operate the accounts satisfactorily and hence, in terms of the RBI guidelines as to the Income Recognition and Prudential Accounting Norms, your account/s has/have been classified as Non-Performing Asset as on 30/03/2024. As on 24.06.2024 a sum of Rs. 16,42,393.61 (Rupees Sixteen Lakhs Forty Two Thousand Three Hundred Ninty Three And Sixty One Paise Only) is outstanding in your account's. The particulars of amount due to the Bank from No.1 of you in respect of the aforesaid account/s are as under:

Type of Facility	amount as on date of NPA i.e. as on 30.03.2024	Unrecovered Interest	interest w.e.f. 29.02.2024 to 24.06.2024	Interest	Cost/ Charges incurred by Bank.	Total dues
Home Loan	Rs. 15,58,384.05	Rs. 32,130.56	51745.00	134.00		Rs. 16,42,393.61
	27 VIII V	Total Dues	§	59		Rs. 16,42,393.61

due to the Bank, Mr. Shah Sameer Faroogue had /have executed documents on 24.02.2014 and created security interest by way of : Mortgage Of Immovable Property Described Herein Below: Property at Flat No. 1001/A-Wing, on 10th Floor admeasuring 76.80 meters (Carpet Area), of the building Type "A-1", Known as "ORCHID" situated at Jangid Enclave, Baverly Park, Kanakiya Road, Mira Road (East), Thane - 401107, lying and being situated at Village Navghar in

(Original Registered Agreement for Sale, dated 31.12.2013 executed between Mr. Vishwavir Ramkhelwan Singh and Mrs. Ritu Singh as the "Transferors" of the one part and Mr. Shah Sameer Faroogue, as the "Transferees" of the other part duly stamped and document registered under serial No. TNN-10-382-2014 dated 09-01-

Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest Act, 2002, to pay a sum of Rs.16,42,393,61 (Rupees Sixteen Lakhs Forty Two Thousand Three Hundred Ninty Three And Sixty One Paise Only) together with further interest and charges at the contractual rate as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be constrained to enforce the aforesaid securities by exercising any or all of the rights given under the said Act. As per section 13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained /prevented from disposing of or dealing with the above securities without the consent of the bank. Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the SARFAESI in respect of time available, to redeem the secured assets, Authorized Officer, Union Bank of India

In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30

HILTON METAL FORGING LIMITED CIN: L28900MH2005PLC154986 Regd. Office: 303, Tanishka Commercial Co-op. Society Ltd. Akurli Road, Kandivali East, Mumbai-400101 | Tel: +91 22-40426565

NOTICE TO SHAREHOLDERS Notice is hereby given that the 19th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Friday, 27th September, 2024 at 4.00 p.m. through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"). The Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for the FY 2023-24 on Thursday, 5th September, 2024 through electronic mode to the members who have registered their email addresses with M/s. Link Intime India Private Limited, Registrar and Transfer agent ("RTA") of the Company/Depository Participant(s) ("DP") in accordance with the Circulars issued by Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020,

January 13, 2021 19/2021 dated December 08, 2021, No. 21/2021 dated December 14

2021, 2/2022 dated May 05, 2022, 10/2022 dated 28th December, 2022 and 09/2023

Fax: +91 22 40426566 | Email: secretarial@hiltonmetal.com

Website: www.hiltonmetal.com

dated 25th September, 2023 and Circulars issued by SEBI vide Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023. The Notice of the AGM and Annual Report of the Company for the financial year 2023-24 is available on the Company's website at https://www.hiltonmetal.com/annual/ and on the website of BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com Further, Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ('Act') and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Book of the Company will remain closed from Saturday, 21st September, 2024 to Friday, 27th September, 2024 (both days inclusive), on account of the AGM. Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, the Company is providing the e-voting facility to all its Members to cast their vote on all the resolutions set forth in the Notice of the AGM and the said Members may transact such business contained in the said Notice through voting by electronic means on e-voting platform

Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Register of Members and Share Transfer

IST and end on Thursday, 26th September, 2024 at 5:00 p.m. IST, Thereafter, the evoting module will be disabled. The voting rights of Members shall be in proportion to their share of paid-up capital of the. Company as on the cut-off date i.e. Thursday, 19th September, 2024. Once a vote is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently.

1) The e-voting period will commence on Tuesday, 24th September, 2024 at 9:00 a.m.

provided by National Securities Depository Limited (*NSDL).

The details of remote e-voting are given below:

done through remote e-voting shall prevail.

attending the meeting, who have not cast their votes by remote e-voting. However, Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM, may attend the AGM but shall not be entitled to vote. A member can only opt for one mode of voting i.e. either through remote e-voting or evoting during the AGM. If any member casts vote by more than one mode, then voting

The Company is also offering the facility for e-voting during the AGM for the members.

5) Any person, who acquires shares of the Company and becomes a shareholder after the dispatch of the Annual report and holding shares as on cut-off date i.e. Thursday, 19th September, 2024 may obtain login ID & password for e-voting by sending a request at

or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th Floor, 'A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 at evoting@nsdl.co.in.

> Yuvraj Malhotra Chairman and Managing Director

For HILTON METAL FORGING LIMITED

CHIPLUN Municipal Council, Chiplun invites e-Tender

Date: 04.09.2024

यूनियन बैंक 🕖 Union Bank

Date: 24.06.2024 Place: Mumbai

2. The Guarantor -Notice under Sec.13 (2) read with Sec.13 (3) of Securitisation and Reconstruction of

Type of Facility	amount as on date of NPA i.e. as on 30.03.2024	Unrecovered Interest	interest w.e.f. 29.02.2024 to 24.06.2024	Interest (Simple)	Cost/ Charges incurred by Bank.	I lotal dues
Home Loan	Rs. 15,58,384.05	Rs. 32,130.56	51745.00	134.00		Rs. 16,42,393.61
	57 VIII V	Total Dues	§	27		Rs. 16,42,393.61

Taluka and District of and in the Registration District and Sub-District of Thane bearing Navghar Survey No. 293, 292, New Survey No. 60, 61 Hissa No. 4.

2014 by Sub-Registrar Thane -10.) Therefore You are hereby called upon in terms of section 13(2) of the Securitisation and

Sd/-

मुंबईत बांधकाम आणि घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर!

- मालाडमध्ये २३ मजली इमारतीचा स्लॅब कोसळून ३ ठार, ३ जखमी

- विक्रोळीत लिफ्टच्या डक्टमध्ये पडून दोघांचा मृत्यू , लेबर कॉन्ट्रॅक्टरविरोधात गुन्हा दाखल

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) : मालाड येथील हाजी बापू मार्गावरील गोविंद नगर येथील बांधकाम सुरू असलेल्या नवजीवन या इमारतीच्या २० व्या मजल्याच्या छताचा काही भाग गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. मालाड येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (झोपु) बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. मालाड पूर्व येथील नवजीवन इमारतीमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घडना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सहा जणांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढून नजिकच्या एम. डब्ल्यू देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सध्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दोघांवर उपचार सुरू आहेत. तर, एकाला ऑर्थोपेडिक विभागात दाखल करण्यात आले आहे. अद्याप जखमी व मृत कामगारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. दुसरीकडे विक्रोळी येथील घटनेत लिफ्टच्या

डक्टमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रत्नाकर फिकरा मुनी (३१) आणि उमा राजेंद्र सामल (२१) अशी मृतांची नावे असून मूळचे दोघे ओडिशाचे रहिवासी आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून टागोर नगर येथील बांधकाम साईटवर बिगारी म्हणून ते कामाला होते. रात्री जेवण झाल्यानंतर साडेदहाच्या सुमारास दोघेही चौथ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. बाकीचे मजूर तळमजल्यावर जेवण करत असताना अचानक अकरा वाजता जोराचा काहीतरी पडल्याचा आवाज आला. खाली वाकून पाहिल्यानंतर लिफ्टच्या मोकळ्या डक्टमध्ये मुनी आणि सामल बेशुद्धावस्थेत

जाहीर सूचना मचना यादारे देण्यात येते की. श्री. ओमकार देवीपसाद उपाध्याय

 श्री. निरंकार देवीप्रसाद उपाध्याय यांच्यासह दुकान धारव दुकान क्र. २, तळ मजला. साईमॅक्स अपार्टमेंट मीणचणमण कोळीवाडा, हनुमान मंदिरजवळ, भाईंदर (प) ठाणे ४०१ १०१ येथील मालमत्तेचे संयक्त मालक होते व नोंदणीकर सभासद व पाच संपूर्ण प्रदानित शेअर्सचे धारक असून एकूण मूल्य 5. २५०/- शेअर प्रमाणपत्र क्र. ... शेअर क्र. **१२१ ते १२५** (दोन्ही समाविष्ट) चे धारक आहेत. मूळ भेट करार दुकान जागेचे दि. ०४.१०.२००७ रोजी

व श्री. निरंकार देवीप्रसाद उपाध्याय यांच्या दरम्यान नोंदणीकरण अंमलात आणले होते ते करार गहाळ/ हरवले आहेत व सापडत नाही

ओमकार देवीप्रसाद उपाध्याय वारस त्यांची पत्नी १. श्रीम. रेण ओमकारनाथ उपाध्याय (पत्नी) व ३. श्रीम. अनुराधा दिपक पांडे (विवाहित मुलगी) हे त्यांचे hवळ कायदेशीर वारस असून त्यांनी सर्व त्यांचे हक, अधिकार : हितसंबंध श्रीम, रेण ओमकारनाथ उपाध्याय यांच्या नावे केले व सदर

त्यामुळे मयत यांचे कोणतेही अन्य कायदेशीर वारस कोणतेर्ह अशील वा मला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सदर दावे, आक्षेप संबंधात हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच सदर फ्लॅटमध्रे संबंधात सदर संबंधित पुरावे यांच्यासह सदर योग्य पुरावे यांच्यासह गृहित धरले जाणार नाहीत.

(वकील उच्च न्यायालय) नोदरी भारत सरका कार्यालय : १०९, भाईदया नगर, बी-बिल्डींग, गोपी महल

जाहीर सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे

श्री. ओंकार संजय संभारे व २. श्रीम. शीतल संज संभारे यांनी विक्री करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत व नोंदणीकरण दस्तावेज क. बीआरएल७-१६०३९ अंतर्गर श्री. संदिप वसंत बरोत यांच्यासह नोंदणीकृत करून थ्री. संदिप वसंत बरोत यांना सदर खरेदीदार म्हणू मालकीहक कोअर हाऊस/ रूम क्र. डी-४१ मोजमापित ४० चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ (१) द्वारका सीएचएर लि., प्लॉट क्र. २४३, आरएससी-५, सेक्टर २ चारकोप कांदिवली पश्चिम मुंबई ४०० ०६७ येथील खारेदीदा माझे अशील यांचे म्हणणे आहे की

श्री. कमल सिंह रामचंद्र रावत हे म्हाडा द्वारे मूळ आवंटी

आहेत व प्राधिकरण अनुसार वर्ल्ड बँक प्रोजेक्ट अंतर्गत सदर कोअर हाऊस /रूम चे हस्तांतरण श्रीम. पार्वतीबेन प्रभुदास बागारीया यांच्या नावे करत आहेत व प्रतिज्ञापत्र २३.०४.१९९४ अंतर्गत त्यांनी सव रूम त्यांचा मुलगा श्री. महेष प्रभुदास बागारीया यांच्या नावे प्रतिज्ञापत्र दि. ०७.०५.२००२ अंतर्गत केले आहेत व तसेच खालील प्रक्रिया म्हाडा प्राधिकरणा म्हाडा अहवालमाध्ये त्यांच्या नावे हस्तांतरण केले आहे व पन क हीतास मीओ /हरूस/ग्रम ग्रम /१२१: दि. २२.०२.२००५ अंतर्गत हस्तांतरण केले. व सदर रू पुन्हा श्री. महेष प्रभुदास बागारीया यांच्या नावे श्रीम. सुनिता सिताराम बोकेफोड थी. आशिष मिताराम बोकेफोड़ यांच्या नावे विकी करा दि. ०४.०४.२००७ अंतर्गत नोंदणीकरण दस्तावेड अंतर्गत केले व सदर १. श्रीम. सनिता सिताराम बोकेफोड व श्री. आशिष सिताराम बोकेफोड यांनी सदर रूम/ कोअन हाऊस १. श्री. मुनिष त्यागी व २. मयुरा मनिष त्यागं यांच्या नावे विक्री करार दि. २०.०९.२००८ अंतर्गत केलं व दि. २०.०९.२००८ अंतर्गत करून सद १. श्री. मुनीश त्यागी व २. मयुरा मनिष त्यागी यांनी सद रूमचे हस्तांतरण श्री. प्रविणकुमार गोविंदलाल पांड्य नोंदणीकृत बीआरएल-९-१-१४८८-२०१ दि. २१.०३.२०१३ अंतर्गत करून त्यांनी सदर म्हाड अहवाल अनुसार पत्र क्र. डीवाय.सीओ/डब्ल्यू/ एम.एन./४६६४/१३ दि. २०.०६.२०१३ अंतर्गत केले नंतर माझे अशील यांचे म्हणणे आहे की, त्यांचया नारं श्री. ओंकार संजय संबारे व श्री. संजय मधुकर संबारे यांच्या दरम्यान नोंदणीकृत विक्री करार दि. २३.०६.२०१ नोंदणीकृत क्र. बीआरएल-३-३७५१-२०१३ दि. २४.०६.२०१३ अंतर्गत नोंदणीकृत केले व तसेच म्हाडा अहवाल अनुसार

माझे अशील यांचे म्हणणे आहे की, श्री, संजय मधक संबारे यांचा मृत्यू दि. १२.०५.२०२२ रोजी झाला त्यांच्य मागे त्यांची पत्नी श्रीम. शीतल संजय संबारे असून त्यांनी न आक्षेप, प्रमाणपत्र जारी केले व म्हाडा पाधिकरणाकड हस्तांतरण करून सदर रूम पत्र क्र. ई. एम. (डब्ल्यू)/एम.एम./२०८७/२०२४ दि. २७.०६.२०२४ अंतर्गत केले आहे

त्यांचे पत्र क्र. डीवाय./सीओ/डब्ल्यू/एमएम/५१४०/१३

दि. १६.०७.२०१३ अंतर्गत केले.

आता १. श्री. ओंकार संजय संबारे व २. श्री. सर्वेश संजर संबारे यांनी त्यांचे अविभाजीत शेअर सदर रूमच्य नावे श्रीम. शीतल संजय संबारे यांच्या नावे रिलीज करा दि. ३०.०७.२०२४ रोजी करून दसतावेज बीआरएल-७-१६०१२-२०२४ अंतर्गत

वरील सदर अनुसार व काही कारणाने त्यांनी त्यांचे आक्षेप दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १५ दिवसांच्य आत खालील निर्देशित वकील यांच्या पत्त्यावर सुचिव करावे नंतर १५ दिवसांनंतर कोणतेही दावे गृहित धरले

दि. ०५.०९.२०२४ ठिकाण : मुंबई

> वकील शर्मिला पवा (महा. ११७१/२०११ वकील उच्च न्यायालय माही बंगलो, प्लॉट क्र. २२/२१२ सेक्टर ५, चारकोप, कांदिवली (प) मुंबई ४०० ०६७.मो. क्र. ९९३०९२३८७६



AMBA ENTERPRISES LIMITED

Regd. Office: S. No. 132, H No. 1/4/1, Premraj Industrial Estate, Shed No. B-2,3,4,

CIN: L99999PN1992PLC198612, Phone No. 022 28701692

Email: ambaltd@gmail.com, Website: www.ambaltd.com

NOTICE TO THE MEMBERS WITH RESPECT TO THE

32nd ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of th

Members of **AMBA ENTERPRISES LIMITED** ('the Company') will be held on Monday, the

30th day of September, 2024 at 11.30 A.M (IST) through Video Conferencing ('VC') facility

other audio-visual means ('OAVM'), to transact the business as set out in the Notice of

the AGM which will be emailed to the members of the company. In compliance with Gener

Circular 10/2022 dated December 28, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs

(MCA) and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and September 25

2023, respectively, ("MCA Circulars") by Securities and Exchange Board of India (SEBI

hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are allowed to hold

AGM through VC, without the physical presence of members at a common venue. Hence

the AGM of the Company is being held through VC to transact the business as set forth in

The VC/OAVM facility is being availed by the company from Purva Sharegistry Priva

Limited. The instructions for attending the AGM through VC/OAVM will be provided in the

notice of the AGM and attendance of the members through VC/OAVM will be counted fo

Electronic Copy of 32nd AGM Notice and Annual Report for the financial year 2023-24

n compliance with Circulars electronic copies of Annual Report containing Notice of th

AGM for the Financial Year 2023-24 (AR) will be circulated, to all the members whose e

mail Ids are registered with the Company/Depository Participants (DP)/ Registrar and

Share Transfer Agent (RTA). The Annual Report 2023-24 of the Company, inter alia, containing

the Notice and the Explanatory Statement of the 32nd AGM is available on the website of the

Company at www.ambaltd.com and on the websites of the Stock Exchanges viz

www.bseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securitie

process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Monday, September 23rd, 2024, fo

registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Repo

Enter the DP ID & Client ID / Physical Folio Number and PAN details. In the event, if the

PAN details are not available on record for Physical Folio, Member to enter one of th

The above system also provides a facility to the Members holding shares in physical form

to upload a self-attested copy of their PAN Card, if the PAN details are not updated

accordance with the requirements prescribed by SEBI. For permanent registration of the

email address. Members holding shares in demat form are requested to update the sam

with their Depository Participant and to Registrar for Members holding shares in physica

In case of any queries/difficulties in registering the e-mail address. Shareholders ma

write to RTA at support@purvashare.com or to the company at ambaltd@gmail.com.

Those physical shareholders who have not vet submitted Form ISR-1 ISR-2 SH-13/ISF

3 are requested to submit the same to RTA/Company at the earliest. Those shareholde

who are holding shares in dematerialised mode are requested to ensure that aforesaid KY0

n compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20

of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time

to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of

Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members

the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the busines

to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed Purva Sharegistry (India) Private Limited for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Membe

From 9.00 a.m. (IST) on Friday, September 27th, 2024

a. The remote e-Voting facility would be available during the following period:

End of remote e-Voting Upto 5.00 p.m. (IST) on Sunday, September 29th, 2024

The remote e-Voting module shall be disabled by Purva Sharegistry (India) Private Limite

for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up

equity share capital of the Company as on Monday, September 23rd, 2024 ('Cut-Off

Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the

Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote

by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person

whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners

as on the Cut-Off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the

Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may

obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at

evoting@nsdl.co.in or ambaltd@gmail.com, as provided by the company. A person

who is not a member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM fo

Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may als

The Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on August 06

2024, has recommended a final dividend @ 10% i.e. 0.50 paisa per equity shares of face

value of rs. 5/- each for the financial Year ended March 31st, 2024. Subject to the Approva

of shareholders at the AGM. The final dividend, if declared at AGM, will be paid to the

members whose name appear in the Register of Members of the Company and in the

respect of shares held in dematerized form, dividend will be paid to members whose

names are furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Centra

Depository Services (India) Limited (CDSL), as a beneficial owner as on that date. Pursuant

to Regulations 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfe

Books of the Company shall remain closed from Tuesday September 24th, 2024 to Monday

September 30th, 2024 (both days inclusive) for taking record of the members of the Compan

The Dividend, if approved by the shareholders at the AGM, will be paid electronically

through various online transfer modes to those shareholders who have updated their ban

account details with the company's Registrar and Share Transfer Agent/Depository

Participants. For Shareholders who have not updated their bank account details. Dividence

warrants/Demand Drafts will be sent to their registered addresses. To receive the dividend

directly into their bank account. Shareholders who have not yet registered bank details are

requested to register their Bank details (e.g. name of the bank and the branch, bank account

number, 9 digits MICR number, 11 digits IFS Code and the nature of account) along with

copy cancelled cheque with Company/RTA through the mail on support@purvashare.com

Shareholders holding shares in dematerialized form are requested to provide the said

Pursuant to finance Act, 2020, dividend income will be taxable in the hand of shareholders

with effect from April 1, 2022. The Company shall therefore be required to deduct tax at

source at the applicable rates at the time of making the payment of the said final dividend

The TDS rate may vary depending on the residential status of the shareholder and the

document submitted by the shareholders and accepted by the company in accordance with

the provisions of the Income Act, 1961. For the applicable rate for the various categories

the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof

Form 15G/15H/10F are available on the website of https://www.purvashare.com/

submission-of-form-15g-15h-10f. The aforesaid mentioned documents (duly complete

and signed) are requested to be uploaded at website of https://www.purvashare.com/

Please note that the upload of documents (duly completed and signed) on the website o

https://www.purvashare.com/submission-of-form-15g-15h-10f should be done on before

August 16th, 2023 In order to determine and deduct appropriate TDS/ withholding Tax

Incomplete and/ or unsigned forms and declarations will not be considered by the Company

No communication/ documents on the tax determination/deduction shall be considered

All communications/queries with respect to dividend should be addressed to our RTA, o

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunde

the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed

from Tuesday, September 24th, 2024 to Monday September 30th, 2024 both days inclusive

By order of the Board of Director

For Amba Enterprises Limite

Sarika Bhise

DIN: 06987209

for the purpose of payment of dividend for the financial year 2023-24

Manner of Payment of Dividend, if declared at the AGM:

details to their respective Depository Participants.

Tax on Dividend if declared at the AGM:

post September 23rd . 2024.

support@purvashare.com.

for the purpose of 32nd AGM.

Date :04.09.2024

attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again.

Remote e-Voting, E-voting at AGM and manner of procuring login id & Password:

details and nomination are updated with their depository participants

2023-24 electronically and to receive login ID and password for remote e-Voting:

Appeal to Members to Register their E-Mail ID and KYC details addresses

the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013

the Notice of the AGM dated August 06th, 2024.

Depositories Limited ('NSDL) at www.evoting.nsdl.com.

a Mail it on : ambaltd@gmail.com

remote e-Voting

information purposes only.

Final Dividend and Book Closure

c Enter your email address and mobile number

Dalviwadi, Nanded Phata, Pune - 411 041

चेंबूरमध्ये घराचा स्लॅब कोसळून दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू चेंबूर (पश्चिम) भागात होती. तिला

आणि लोखंडी अँगल तिला मृत घोषित केले. या कोसळल्याने दीड वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सरस्वती गल्लीत घडलेल्या या दुर्घटनेत, छोटी खुशी आहेत. या घटनेने परिसरात साळवे गंभीर जखमी झाली शोककळा पसरली आहे.

नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दुर्घटनेत ३५ वर्षीय कविता साळवे जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू

दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४०९, देव प्लाझा, एस व्ही रोड, फायर ब्रिगेडसमोर, अंधेरी पश्चिम, मुंबई, ४०० ०५८ दरध्वनी क्रमांक : + ९१ २२ २६२० १२३३ ड मेल : info@dalalstreetinvestme सीआयएन : एल६५९९०एम एच १९७७ पीएलसी ३५७३०७

> ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि सभासद नोंद पुस्तिका बंद होण्याची माहिती आणि इ मतदान माहिती

कळविण्यात येते की, दलाल स्टीट इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड कंपनीची ४७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम्) सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०२४रोजी भारतीय प्रमाणयेळेनुसारदुपारी ३. ३०वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिनांकीत ३ सप्टेम्बर २०२४ मध्ये नमृद केल्याप्रमाणे विषयांनुरुप, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून, सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२०, १७/ २०२०, २०/ २०२०, ०२/ २०२१, १९/ २०२१, २१/ २०२१ आणि ०२/ २०२२ दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, ०८ डिसेंबर २०२१, १४ डिसेंबर २०२१ ०५ मे २०२२ आणि २८ डिसेंबर २०२२ अनुक्रमे जी कॉपेरिट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत (यापुढे ज्यां एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे) आणि परिपत्रक क्रमांक परिपत्रक क्रमांक सेबी एच ओ / सीएफओ / सीएमडी १/ सीआयआर / पी / २०२०/ ७९ आणिसेबी / एच ओ / सीएफओ / सीएमडी २ सीआयआर / पी / २०२१/ ११तसेचसेबी / एच ओ / सीएफओ / सीएमडी२/ सीआयआर / पी / २०२२/ ६२ दिनांकीत १२ मे २०२० आणि दिनांकीत १५ जानेवारी २०२१ तसेचदिनांकीत १३ मे २०२२अनुक्रमे जी सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केली आहेत त्यांच्या अनुसार, (यापुढे ज्यांचा एकत्रित उल्लेख सेबी परिपत्रके असा करण्यात येणार आहे). आणि जी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात आहेत त्यांच्या अनसार वार्षिक भारपंत्रक असा करण्यात पंणार आह.) आण जा वात्रक स्वसावारण सम्ब्या सदमात आहत त्याच्या अनुसार वात्रक सर्वसाधारण सम्बर्धासी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातृत घेष्याच्या संदर्भात आहेत, त्यांच्या अनुसार कंपनीने ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण समेची सृचना आणि वित्तीय वर्ष २०२३- २४ करिताचा वार्षिक अहवाल बुधवान आवान विश्वासार त्याचा पूर्वा आणा विश्वास व १०५२ १० मार्टामा लावना अहमार बुच्चार दिनांक ०४ सर्पंदर २०१४ रोजी इंतरब्रिनिक माध्यमातून अशा सभासदांन निर्मायित केला आहे ज्या समासदांन इंग्लि तपशील कंपनी किंवा र्राजस्ट्रार आणि ट्रान्स्कर एजंट्स लिंक इन टाइम इंडिया प्रायवहेट लिमिटेड (लिंक इन टाइम) यांच्याकडे तसेच डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेचीप्रत्यक्ष प्रत सभासतांन पाठविण्याची आवश्यकता वरील प्रमाणे नमूद केलेली एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार निलंबिद करण्यात आली आहे. ४७ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेची सचना आणि त्या संदर्भातील एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट कंपनीचे संकेतस्थळ <u>www.dalalstreetitments.com</u> /financial.php येथे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

ग्राद्वारे असेही सूचित करण्यात येते की कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४२ च्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया

. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मध्ये नमूद करण्यात आलेली अतरतुदिंच्याअनुसार तसेच कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० तसेच त्यात कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) सुधारणा नियम २०१५ च्या अनुसार करण्यात आलेल्या सुधारणा तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ च्या अनुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नुमद करण्यात आलेल्या सर्व त्या प्रस्तावांवर सभासदांना लिंक इन टाइम यांनी उपलब्ध करून दिलेल्या इ मतदान सेवा / सुविधेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक

मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सभासदांच्या माहितीसाठी कायद्यातील तरतुर्दींच्या अनुसार तपशील, नियम खालील प्रमाणे देण्यात येत आहेत इ मतदान कालावधीला शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ करण्यात येत आहे आणि ही प्रक्रिया रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५. ०० वाजतारोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार संपुष्टात येईल. या कालावधीत कंपनीचे असे समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत ते इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने मतदान करू शकतात. २९ सप्टेंबर २०२४ रोजीरोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार संध्याकाळी ५. ०० नंतर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यास अनुमती असणार नाही. आणि त्यानंतर इ मतदान प्रारूप सीडीएसएल

इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान केल्यानंतरहीएखादा सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेऊ शकतो मात्र त्याला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेला वार्षीक सर्वसाधारण सभेत पुन्हा मतदान करता येणार नाही. केवळ अशा व्यक्ती ज्यांचे नाव कट ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेंबर २०२४ रोजी डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्य सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्यायादीत नोंदणीकृत आहे त्याच व्यक्ती इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने

रोजी कंपनीची सभासद नाही त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची ही सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे. असेल आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती सूचनेत नमूद केलेल्या युज आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याच्या प्रक्रियेचाअवलंब करू शकते. इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास कंपनीच्या वार्षिक

सर्वसाधारण सभेच्या सचनेचा संदर्भ घेता येईल किंवा कंपनीचे रजिस्टार / (आर अँड टी) एजंट यांच्याशी संपर्क साधावा किंवा इंस्टाकोटिकिक इन टाइम येथे उपलब्ध असलेले इंस्टाकोट इ मतदान मैन्युअल पाहारे किंवा इ मेलच्या माध्यमातृन <u>enotices@linkintime.co.in</u> येथे किंवा ०२२- ४९१८ ६००० येथे संपर्क साधावा.

दलाल स्टीट इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड यांच्या करित

व्हीपीएम वापी एन्टरप्रायजेस लि.

(पर्वीचे वापी पेपर मिल्स लि. म्हणन जात) नोंदणीकरण कार्यालय : २१३, उद्योग मंदिर, पितांबर लेन, माहिम (पश्चिम), मुंबई ४०० ०१६

दूर. ९८२०० ६८३६३/०२२-२४४४९७५३/०९३७६८१५९४५ (कार्य) ई-मेल : <u>vapipaper@gmail.com</u> बेबसाइट : www.vapienterprise.com सीआयएन : L21010MH1974PlC032457

५० वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

वापी एन्टरप्रायजेस लि. (कंपनी) यांची सभा शक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) कंपन्या कायदा, २०१३ लागू तरतुदी, भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सूची विनियमन) च्या तरतुदी तसेच कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय, भारत सरकार (सेबी) यांच्याद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक) एकत्रितरित्या सर्क्युलर म्हणून) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)७ ऑक्टोबर, २०२३ रोजी (सेबी सर्क्युलर) अनुसार सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये एजीएमच्या ठिकाणी आयोजित केली सभासद एजीएमच्या सूचनेमध्ये व्हीसी (ओएव्हीएम) मार्फत https://ivote.bigshareonline.com/landing उपस्थित राहू शकतात व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत विहित व्यवसायांवर विचार करण्याकरिता

५० व्या एजीएमची सूचना व संचालक अहलवा व लेखापरीक्षित अहवाल व वित्तीय वर्ष ३१ मार्च, २०२४ अखोर नोंदणीकृत ईलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी / डिपॉॉझिटरी पार्टिसिपंट्स यांना नोंदणीकृत ईमेल आयडीवर एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट वर व व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये विहित प्रक्रिया पाहावी. व सभासदांनी ५० व्या एजीएममध्ये कंपनीचे सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारक आहेत

सभासदांनी नोंद घ्यावी की, ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीची https://vapienterprise.com/wp-content/

upload/2024/09/50th-Annual-Report-Fy-2023-2024-paged.pdf वर व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com व बिगशेअर सर्व्हिसेस प्रायवहेट लिमिटेड https://ivote.bighsareonline.com/landing वर उपलब्ध आहे.

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० अनुच्छेद ९१ अंतर्गत व सूची विनियमनाच्या विनियमन ४२ (सुधारित अनुसार) शेअर ट्रान्सफर कंपनीचे निबंधक यांना मंगळवार, दि. २४ सप्टेंबर, २०२४ ते गुरुवार दि. २६ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता आयोजित केले आहे.

कंपनीचे सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीख अनुसार शुक्रवार, दि. २० सप्टेंबर, २०२४ रोजी केली आहे व एजीएमच्या ई-मतदान तसेच परोक्ष ई-मतदान सुविधा उपलब्ध केली आहे.

संबंधित सक्युलर्स अनुपालन एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष करिता वार्षिक अहवाल तसेच वित्तीय अहवाल कंपनीचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स समवेत नोंदणीकृत ईमेल आयडीवर सभासदांना ५० व्या एजीएमची सूचना पाठविण्यात येतील. वार्षिक अहवाल समवेत एजीएमची सूचना कंपनीची संपूर्ण पत्ता, पॅन कार्ड, आधार कार्ड/ ड्रायवहींग लायसन्स/ वोटर कार्ड/ पासपोर्ट पुरावा <u>vapipaper@gmail.com</u> वा

ई-मतदान स्वरूप मतदानाकरिता :

vapienterpriseltd@gmail.com वर उपलब्ध आहे.

ए. सभासदांना एजीएममध्ये परोक्ष ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर आपले मत देण्याची संधी असेल.

बी. व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिता भागधारक एजीएमच्या सूचनेमध्ये कंपनीच्या द्वारे प्रदानित निर्धारित तारीखा (परोक्ष ई-मतदान) एजीएमच्या ठिकाणी प्रदानित तपशील अनुसार कंपनीचा तपशील <u>www.vapienterprises.com</u> वर व **बिगशेअर सर्व्हिसेस** प्रायव्हेट लिमिटेड https://ivote.bigshareonline.com/landing वर उपलब्ध

सी. कोणाही व्यक्तीस ज्यांनी कंपनीचे शेअर्स संपादन केलेले आहेत त्यांना सीडीएसएलच्या वेबसाइट वर कंपनीची वेबसाइट वर परोक्षा ई-मतदान माहिती प्रकाशन केली आहे व निर्धारित तारीख अनसार एजीएमची सचना व शेअर्स धारक यांना पाठवणी पर्ण केली आहे.

डी. परोक्ष ई-मतदानाकरिता वरील निर्देशित तपशील अनुसार एजीएमच्या दिवशी ई-मतदानाकरित प्रक्रिया. सीडीएसएल ई-मतदान प्रणाली मार्फत व्हीसी अनुसार कंपनी/ आरटीए/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांना मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याची सुविधा प्रदान केली आहे.

ई. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता लॉगीन क्रेडेंशील पाहावे. वरील माहिती सेबी सर्क्युलर व एमसीए सर्क्युलर अनुपानल कंपनीचे सभासद यांना जारी केली आहे. मंडळाच्या आदेशान्वये

वापी एन्टरप्रायजेस लिमिटेड प्रियांका कुनवार दिनांक : ०२.०९.२०२४ कंपनी सचिव ठिकाण : मुंबई एसीएस ५९१९७

सही/-

CREATIVE

युनियन क्वालिटी प्लास्टिक्स लिमिटेड

सीआयएन क्र. L25209MH1984PLC033595 तेजपाल रोड, विले पार्ले पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४०० ०५७.

४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/ अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स् (ओएव्हीएम) केवळ मार्फत एजीएमच्या ठिकाणी सामान्य कॉर्पोरेट अफेअर्स सर्क्यलर यांचे मंत्रलार दि. ०८.४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२० व १३.०१.२०२१ (एकत्रितरित्या **एमसीए सर्क्युल**स् म्हणून संदर्भित) व सर्क्युलर दि. १२.०५.२०२० व १५.०१.२०२१ अनुसार सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बो ऑफ इंडिया **(सेबी सर्क्युलर** म्हणून संदर्भित)) समान ठिकाणी सभासदोच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित

कंपनीच्या सभासदांची ४० वी एजीएमची सभा शकवार दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी द. १.०० वा. व्हीसी ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर पार पडलेल्या कंपनी - बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट यांच्याद्वारे प्रदानित अनुसार आयोजित केर्ल

वित्तीय अहवाल व अन्य वैधानित अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.uqpl.org</u> वर व बिगशेअ सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना https://ivote.bigshareonline.com/landing वर उपलब्ध आहे. या व्यहितरिक्त एजीएमची सूचना बीएसई लि. <u>www.bseindia.com</u> वर सुद्धा उपलब्ध आहे प्तभासदांनी व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत केवळ एजीएममध्ये उपस्थित व सहभागी व्हावे, तपशील कंपनीद्वा प्रदानित केला आहे व सभेच्या सूचनेमध्ये उपलब्ध आहे. त्यानुसार, कृपया नोंद घ्यावी की, ४० र्व एजीएममध्ये सहभागी होणे व उपस्थित राहण्याकरिता कंपनीच्या व्यक्तींनी उपस्थित राहावे. कंपनी कायदा २०१३ च्या अनच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या रिनॉकिंगकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सभेमध्ये

आहे. सेबी सर्क्युलरसह कोणत्याही सभासदांना एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची सूचनेची प्रत्यक्ष प्र

पाठविली नाही आहे सभासद जे त्यांचे परोक्ष ई-मतदान सुविधा (परोक्ष ई-मतदान) करणार आहेत त्यांनी ई-मतदान पूर्वी व्हीसी ओएव्हीएम मार्फत एजीएमच्या ठिकाणी उपस्थित राहावे परंतु बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

त्र्यक्तींचे नाव जर एजीएमच्या ई-मतदान दरम्यान तसेच परोक्ष ई-मतदान सुविधेच्या प्राप्तीकरिता अधिकार्र आहेत त्यांनी निर्धारित तारखेच्या वेळी डिपॉझिटरीज दारे लाभार्थी मालक यांच्यासह नोंदणीकरण करावे. कपया नोंद घ्यावी की, प्रॉक्सीज गहित धरल्या जाणार नाहीत, सभासद यांना एजीएम संबंधात कोणत्याह तक्रारी असल्यास त्यांनी त्यांची शंका एजीएमच्या ठिकाणी cs.uqpl@gmail.com वर ४८ तासांच्या

कविता देवी

ठिकाण : हैंदराबाट कंपनी सचिव तथा अनुपालन अधिकार दिनांक : ०४.०९.२०२४

क्रिएटीव्ह न्युटेक लिमिटेड

कांदिवली को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेंट लिमिटेड, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७ दूर. ९१-२२-५०६१२७०० ईमेल : cs@creativenewtech.com आयएसओ ९००१: २०१५ प्रमाणित कंपनी

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, क्रिएटीव्ह न्युटेक लिमिटेडची (कंपनी) सभासदांची २० वी वार्षिक

. २० व्या एजीएमची सूचनेची ईलेक्ट्रॉनिक प्रत व प्रक्रिया व ई-मतदान माहिती व वार्षिक अहवाल २०२३-२४ दि. ०५ सप्टेंबर, २०२४ सर्व सभासदांना ईमेल आयडी व कंपनी/ डिपॉझिटरीज यांच्यासह पाठविला आहे. २० वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२३-२४ कंपनीची वेबसाइट www.creativenewtech.com व रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए)

ट्रान्सफर बुक्स दि. २**३ सप्टेंबर, २०२४ ते ३० सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहिल सभासद जे त्यामुळे, कंपनीचे समभाग धारक असलेल्या सर्व सभासदांना प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात २० व्या एजीएमच्या सुचनेमध्ये एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त एनएसडीएलच्या ईलेक्टॉनिक मतदान प्रणाली मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये पार पाडण्यात येईल. सर्व सभासदांना सूचित करण्यात

एजीएममध्ये उपस्थित सभासदांनी परोक्ष ई-मतदानाचे स्वरूप व ई-मतदान १९ व्या एजीएमच्या दरम्यान जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी २० व्या एजीएमच्य ठिकाणी सूचनेमध्ये प्रदानित तपशीलासह त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकत नसल्यास त्यांनी नोंदणीकरण

अनुसार सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी एजीएमच्या संबंधात परोक्ष ई-मतदान मार्फत . निर्धारित तारीखा ईलेक्ट्रॉनिक मीन्सद्वारे सक्षमरित्या एजीएमच्या ठिकाणी दि. २३ सप्टेंबर, २०२४ आहे.

कंपनीचे समभाग धारक असलेल्या सर्व सभासदांना प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात त्यांच्य नोंदणीकत पत्त्यावर निर्धारित तारीख लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. त्यामळे काही व्यक्तीर्न कास्टींग मतदान करण्याकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्ड ई-मतदानाकरिता एनएसडीएल

दि. २९ सप्टेंबर, २०२४ रोजी ५.०० वा. बुधवार बंद होईल. परोक्ष ई-मतदान दि. २९ सप्टेंबर, २०२४ रोजी ५.०० नंतर अकार्यतर केले जाईल व मतदान एका पार पाडले की त्यानंतर

सेवांच्या माध्यमातून सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस लि. यांच्याद्वारे प्रदानित ई-मतदानाच्या माध्यमातून म तदान करावे व परोक्ष ई-मतदान मॉड्युल सीडीएसएलद्वारे अकार्यरत करण्यात येईल व मतदान ठरावानंतर

आहेत व डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी एजीएमच्या ठिकाणी सूचनेमध्ये प्रदानित तपशीलासह त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकत नसल्यास त्यांनी नोंदणीकरण करून घ्यावे.

संबंधित डिपॉझिटरी यांच्यासह सभासद जे इक्विटी शेअर्सचे धारक आहेत व प्रत्यक्ष स्वरूपात कंपनीचे आरटीए बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांना +९१ -२२-६२६३८२०० व

व कंपनी सचिव यांना ईमेल cs@creativenewtech.com करावा.

सही/-

मुख्य अनुपालन अधिकारी व कंपनी सचिव एसीएस-३०८२८

हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड

कांविवली पूर्व, मुंबई - ४००१०१ वृर. क्र.: +९१ २२ ४०४२६५६५, फॅक्सः +९१ २२ ४०४२६५६६, ई-मेल: secretarial@hiltonmetal.com, वेबसाईट: www.hiltonmetal.com भागधारकांना सूचना

शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ रोजी दु.४.०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल. कंपनीने वित्तीय वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना गुरुवार, ०५ सप्टेंबर, २०२४

रोजी इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) च्या लिंक इंटटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत सदस्यांना सहकार मंत्रालयाने दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, १९/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१, क्रमांक १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार आणि सेबी द्वारे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/ पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी केलेली परिपत्रकानसार पाठवली आहे. वित्तीय वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता कंपनीच्या एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर https://www.hiltonmetal.com/annual/ आणि बीएसई च्या www.bseindia.com व एनएसई च्या www.nseindia.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे यापुढे, सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ ('अधिनियम') च्या कलम ९१ आणि सेबी चे नियम ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या (लिस्टिंग रेग्युलेशन्स) एजीएममुळे सदस्यांची नोंदणी आणि भाग हस्तांतर पुस्तक शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ ते शक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहील.

कायद्याच्या कलम १०८ नुसार सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम. २०१४ च्या नियम २० आणि लिस्टिंग रेग्युलेशन्स च्या नियम ४४ नुसार, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी आणि सदर सदस्य नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाद्वारे या सूचनेमध्ये समाविष्ट असलेल्या अशा व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता कंपनी तिच्या सर्व सदस्यांना ई-वोटिंग सविधा प्रदान करत आहे.

रिमोट ई-व्होर्टिगचे तपशील खाली दिले आहेत:

१) ई-वोटिंग कालावधी **मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी स.९:०० वा. भाप्रवे** सुरू होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५:०० वा. भाप्रवे संपेल. तदनंतर, ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. २) सभासदांचे मतदानाचे अधिकार निश्चित तारखेला म्हणजेच गरुवार. १९ सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीच्य

भरणा केलेल्या भांडवलाच्या त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील, सभासदाने एकदा मत दिले की, त्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. ३) कंपनी सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांसाठी एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची सुविधा देखील देत आहे,

ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही. तथापि, ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे, ते एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही.

४) सभासद एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे फक्त एकच मतदानाचा पर्याय निवडॄ शकतो. कोणत्याही सदस्याने एकापेक्षा जास्त पद्धतीने मतदान केल्यास. रिमोट ई-व्होटिंगद्वारे केलेले मतदान प्रचलित असेल.

५) कोणतीही व्यक्ती. जी कंपनीचे शेअर्स घेते आणि वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर भागधारक बनते आणि निश्चित तारखेला म्हणजेच गुरुवार, १९ सप्टेंबर २०२४ रोजी भागधारणा घेते, ती ई-व्होटिंगकरिता लॉगिन आयडी आणि पासवर्डे evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून मिळवू शकते.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकता किंवा टोल फ्री क्र.: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करू शकता किंवा सश्री पळवी म्हात्रे. व्यवस्थापक, एनएसडीएल, ४था मजला, 'ए विंग, टेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३ यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू

> हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेडकरिता युवराज मल्होत्रा

ठिकाण: मंबई अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनांक : ०५.०९.२०२४

ई-मेल : cs.uqpl@gmail.com दूर: ०२२-२६१००३६७/८ जाहीर सुचना - ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, **युनियन क्वालिटी प्लास्टिक्स लिमिटेड** (कंपनी) च्या सभासदांर्च

वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता कंपनीच्या ४० वा वार्षिक अहवालाची ई-प्रत तसेच एजीएमची सुचना

जीएमची सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२३–२४ कंपनी/ रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट्स (रजिस्ट्रर), डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर सभासदांना ईलेक्ट्रॉनिकली पाठविर्ल

(रजिस्ट्रर) यांच्याद्वारे प्रदाति ई-मतदान प्लॅटफॉर्म मार्फत त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. कोणार्ह

युनियन क्वालिटी प्लास्टिक्स लिमिटेडकरित

सीआयएन: L52392MH2004PLC148754 नोंदणीकृत कार्यालय: ३ रा व ४ था मजला, प्लॉट क्र. १३७एबी

क्रिएटीव्ह न्युटेक लिमिटेडची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सर्वसाधारण सभा दि. **३० सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेसिंग** (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्यअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा, २०१३ च्या लाग तस्तदीसह १९ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये विहित सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५

lawoo@bigshareonline.com वर व एनएसई लिमिटेड वेबसाइट <u>www.nseindia.com</u>

वेबसाइट https://ivote.bigshareonline.com वर व त्यांचे ई-मतदान क्रेडेंशिअल पाहावे.

सभासदांचे नाव सभादांचे रजिस्ट्रर व लाभार्थी माललक यांच्याद्वारे डिपॉझिटरी द्वारे **निर्धारित तारीख**

परोक्ष ई-मतदानाची सुरुवात दि. २७ सप्टेंबर, २०२४ शुक्रवारी स. ९.०० वा. होईल व

मतदानामध्ये बदल करता येणार नाहीत. इ. सभामदांना एजीएममध्ये ईलेक्टॉनिकली अर्थात व्यवहारांवर विचारविनियम करण्याकरिता ई-मतदानाच्य

परोक्ष ई-मतदानाचे स्वरूप व ई-मतदान एजीएमच्या दरम्यान जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक

. जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीख

ईमेल आयडी lawoo@bigshareonline.com वर पाहावे. . कोणत्याही चौकशीकरिता ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुविधा श्री. तेजस दोशी यांना मुख्य अनुपालन अधिकारी

क्रिएटीव्ह न्युटेक लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२४ ईमेल : cs@creativenewtech.com

सीआयएन: एल२८९००एमएच२००५पीएलसी१५४९८६ नोंदणीकृत कार्यालय: ३०३, तनिष्का कमर्शियल को-ऑप.सोसायटी लि. आकुर्ली रोड,

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)